Sharda Cropchem Limited

Tel.: +91 22 66782800 FAX: +91 22 66782828 / 66782808 F-mail: office@shardaintl.com





Regd. Office: Prime Business Park, Dashrathlal Joshi Road, Vile Parle (W), Mumbai - 400056, India. www.shardacropchem.com

25th July, 2023

National Stock Exchange of India

Limited

Exchange Plaza, 5th Floor, Plot No.

C/1.

G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051

Trading Symbol: SHARDACROP

BSE Limited

Phiroze Jeejeebhoi Tower,

Dalal Street,

Mumbai - 400 001

Scrip Code: 538666

Subject: Newspaper Advertisement of Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2023

Dear Sir/Madam,

The Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) for the Quarter ended 30th June, 2023 have been approved and taken on record by the Board of Directors in their meeting held on 24th July, 2023.

The same was published in the following newspapers on 25th July, 2023:-

- 1) "The Economic Times", Mumbai Edition, in English Newspaper;
- 2) "Maharashtra Times", Mumbai Edition, in Marathi Newspaper.

Please find enclosed the newspaper advertisement for your record.

Thanking you,

Yours truly,

For SHARDA CROPCHEM LIMITED

JFTKIN NAVINCHAND RA GUDHKA

JETKIN GUDHKA COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

Encl: as above

DELHI HC RULING: CO LIABLE TO BE VIEWED AS PAYMENT SYSTEM OPERATOR

PayPal Needs to Comply with Reporting Entities' Rules Under PMLA

Indu.bhan@timesgroup.com

Indu.bhan@timesgro

the co to register itself as a reporting entity ry 2021 there was the perceptible in mittee of experts. "This too would seem to indicate that the issues rai-

Court partly upheld FIU 2020 order that directed

doubt and that fisc hallenge was fo-und to, prima facle, raise triable questions. "Justice Varna wrote in his 174-page Judgment. While PayPal argued it was simp-ly a facilitator of financial transac-tions between registered banks, charging only a small amount, and only a bank or author is declared to only a bank or author is declared to ting entity, PIU alleged that the onli-te gateway had contravened the provisions of the money-launder-ring law and concealed financial transactions.

onese, news, steport to authorities any foreign exchange financial transaction which occurs on its system. The PMLA, which has an elaborate reporting framework to be complied with by financial serves, the open persons, requires periodical reporting of high-value and suspicetous transactions to the FULT be FUL's order doclared PayPal to be a poyment system operator's penalised if for not having compiled with reporting obligations. Purplet have been personally also be a poyment system operator's penalised if for not having compiled with reporting obligations. Purvlat has reporting obligations. PayPal had moved the HC against the FTU order.

TVS SCS Bags Deal from British Gas **Operator Centrica**

Mumbai: TVS Supply Chain Solutions (TVS SCS) has secured a bu Mumbal: TVS Supply Chain Solu-tions (TVS SCS) has secured a bu-siness deal from the iconic Centri-rel Pc - an FTSE00 company and UK's leading energy services and UK's leading energy services and solutions company that also operates British operates British chain transformation for seven years, the company said in a press release. TVS SCS will be the service part-ner for Centrica to manage and



transform its supply chain opera-tions.—Our Bureau

RIL to Invest in Brookfield Infra, Digital Realty's Data Centre JV

Reliance Industries to hold 33.33% in the joint venture co

Our Bureau

Mumbai: Reliance Industries has entered into an agreement to invest alongside Brookfield. Infrastructure and Digital Re-alty in their Indian platform set tup for developing also entres across the country. With this new alliance, the ox-sisting joint venture between Brookfield Infrastructure and Digital Residual Residual Residual Digital Residual Residual Residual Residual Residual Residual Residual Residual Residual Digital Residual Resid

isting Joint venture between Brookfield Infrastructure and Digital Realty known as BAM Digital Realty known as Belance Industries holding 83.35% state and become an equal partner. The joint venture will now be brunded as Digital Connexion: Advanced Joint March 1988, and the state of the partner of the par

vestfurther amounts in equity and debt securities of the Indi-an SPVs and any other new SPV that may be set up by Mer-cury India SG FDI up to 6622 crore, as and when calls are made, the company said.

Digital Build-up Reliance to invest ≥ 378 cr Reliance committed to further investments In Mercury Holdings' subsidiaries 7622 CT Subsidiaries 7622 CT Partnership to provide cutting-edge cloud solutions to be atmesses in India nnexion' for data cutting-edge cloud solu entre biz to businesses in India

us serve our enterprise and small and medium basiness clients with cutting-edge, plug-and-play solutions delivered from the cloud and lead with their digital transformation and make them more competitive and efficient," said Kiram Thomas, CEO, Jio Plafforms.

The joint venture will be positioned to serve global and local enterprises, small and me stars and the stars and the stars and the stars and colocation of Mumbal and Chemnal is expected to be completed by the end of stars and colocation of complete the second of premains.

We are pleased to expand our existing partnership with Reliance and add their telescom, tech, and data landscape to the platform. Data centres provide essential services and critical infrast-ructure to support the digital real provides and the stars and colocation of Mumbal and Cheminal Is first 20 MW greenfield a data centre on a 100 MW cambel of the support de digital data centre on a 100 MW cambel of the support de digital data centre on a 100 MW cambel of the support de digital data centre in key locations of Mumbal and Cheminal Is first 20 MW cambel of the support de digital data centre on a 100 MW cambel of the support de digital data centre in key locations of Mumbal and Cheminal Is first 20 MW cambel of the decision of the support de digital data centre on a 100 MW cambel of the support de digital data centre in key locations of Mumbal and Cheminal Is first 20 MW cambel of the support de digital data centre on a 100 MW cambel of the support de digital data centre on a 100 MW cambel of the support de digital data centre on a 100 MW cambel of the support de digita

K Raheja Corp Buys 3.72-acres in Mumbai for Premium Hsg Project

Developer acquires land parcel for

I summer seems of the due date till the actual payment is made.

Kaliash. Babar

®timesgroup.com

Mumbai: Realty developer K
Raheja Corp has acquired a
3.72-acre land parcel on LBS
Marg in Mumbai's central susturb Mulund for 150 crore. The
company is planning to develop
a premium residential project
K Raheja Corp has paid stamp
duty of ₹.80 crore for the registration of the deal that took
place on June 18. Following the
execution of the transaction, the developer has paid (105 crore to the erstwhile landowner.

The company will be gaving
the company is planning to develope the deal that took
place on June 18. Following the
execution of the transaction, the developer has paid (105 crore to the erstwhile landowner.

The company will be gaving
the developer has paid (105 crore to the transaction) the developer has paid (105 crore to the transaction) the developer has paid (105 crore to the seller after nine months)

Brown the developer has paid (105 crore to the transaction) the developer has paid (105 crore to the establish landowner.

The company is planning to develope the developer will pay the seller interest at 12% per annument of the developer will pay the seller interest at 12% per annument and the developer will pay the developer will pay the seller interest at 12% per annument and the developer will pay the developer will pay



Now, Employee Benefit Offerings at Cos Include Egg, Sperm Freezing

Accenture, Myntra, SAP India, Fi Money among cos taking lead

Prachi Verma Dadhwal & Brinda Sarkar

New Delhi i Bengaluru: An increasing number of compa-nisanen adding support for egg and supernfreezing to staff grentfit grentfi

APHILID, PIMOTEY all presenters, which often is part of infertility treatments as well, its included in most instances under employee one of the present of

conture, Myntra, SAP in File Montago and Synchy are among companies tempor their fermals
playees who opt for egg
directions of their montago and their montago and
procedure, said chief HR
direct Nyuur Nages freezing
procedure, said chief HR
direct Nyur Nages freezing
procedure, said chief HR
direct Nyur Nages freezing
procedure, said chief HR
direct Nyur Nages
procedure, said chief HR
direct Nyur Nages
procedure, said chief HR
direct
procedu

medical insurance, adoption coverage in the base insurance plan and gender reassignment coverage extension in the future, "said Nagpal. In 2621, Accounture in India introduced coverage for fertili-ty and surrogacy freatment as part of its corporate medical insurance programme." In 2022, we added again disperm freeding to our medical in-surance benefits.

surance benefits.
These benefits can be availed by all our people including our LGBTIQ+ people, and their partners, "said Lakshmi C, managing director and lead human resources, Accenture

human resources, Accenture in India.

Fintech firm Fi Money offers employees the option to freeze eggs and also covers the cost of IVF treatments, said Poornima Kamuth, head of people and culture at the company. The benefit is capped at I lakh. Medical experts say they are virusesing increasing defreezing in India. These women mostly work in sectors such as IT, aviation and healthcare, said Ritu Hinduja, a fertility consultant at Nova IVF Fertility.



SHARDA CROPCHEM LIMITED

CIN: L51909MH2004PLC145007 Registered Office: 2nd Floor, Prime Business Park, Dashrathlal Joshi Road, Vile Parle (West), Mumbai - 400 056.

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

77 27 20 20 20 20				
	Three mont	Year ended		
Particulars	June 30, 2023 (Unaudited)	June 30, 2022 (Unaudited)	March 31, 2023 (Audited)	
Total Income from Operations	63,775.14	82,453.05	4,04,515,66	
Net Profit / (Loss) for the period before tax (before exceptional items)	(10,481.77)	1,763.60	43,074.48	
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	(10,481.77)	1,763.60	43,074.48	
Net Profit / (Loss) for the period after tax	(8,864.04)	2,264.21	34,198.27	
Total Comprehensive Income for the period / year	(8,258.85)	2,966.57	37,500.58	
Equity Share Capital	9,022.05	9,022.05	9,022.05	
Other Equity			2,14,180.13	
Earnings Per Share (before and after Extraordinary items)				
Basic / Diluted (INR per share) (not annualised) (Face value per Share of INR 10/- each)	(9.82)	2.51	37.90	

			(INR In Lakhs
Particulars	Three mont	Year ended	
	June 30, 2023 (Unaudited)	June 30, 2022 (Unaudited)	March 31, 2023 (Audited)
Total Income from Operations	48,674.97	58,012.60	3,31,273.30
Net Profit / (Loss) for the period before tax (before exceptional items)	(7,025.65)	(3,364.66)	41,130.18
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	(7,025.65)	(3,364.66)	41,130.18
Net Profit / (Loss) for the period after tax	(5,489.47)	(2,552.84)	32,474.25
Total Comprehensive Income for the period / year	(5,488.35)	(2,548.03)	32,478.31
Equity Share Capital	9.022.05	9,022.05	9,022.05
Other Equity			1,91,201.97
Earnings Per Share (before and after Extraordinary items)			
Basic / Diluted (INR per share) (not annualised)	(6.08)	(2.83)	35.99
Face value per Share of INR 10/- each)			

The aforesaid unaudited Consolidated Financial Results and unaudited Standatone Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by O'Directors at their meeting held on July 24, 2023.
 The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated Financial Results and Unaudited Standatone Financial Results for the quarter 30, 2023 field with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full for Financial Results for the quarter ended June 30, 2023 is available on the website of the Stock Exchanges www.nseindia.com and www.bseindia.com.

Chairman & Managing Director (DIN: 00136568)

Place: Mumbai Date: July 24, 2023

TVS MOTOR COMPANY LIMITED

TVS itanya", No. 12, Khader Nawaz Khan Road, Nungambakkam, Website:www.tvsmotor.com Telephone No. (044) 28332115

Fax No. (044) 28332113 Email:contact CIN:L35921TN1992PLC022845

STATEMENT OF STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30[™] JUNE 2023

		Standalone			Consolidated		
8. No	Particulars	Quarte	rended	Year ended	Quarter	ended	Year ender
		30.06.2023	30.06.2022	31.03.2023	30.06.2023	30.06.2022	31.03.2023
		(Unaudited)		(Audited)	(Unaudited)		(Audited)
1	Total income from operations	7,275.47	6,030.92	26,478.66	9,142.05	7,347,83	32,111.99
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	610.36	432.06	2,003.37	626.53	437.03	1,937.90
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	610.36	432.06	2,003.37	626.53	435.96	1,936.03
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items)	467.67	320.54	1,491.03	441.47	296.75	1,309.46
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income / (Loss) (after tax)]	440.50	295.42	1,463.35	393.67	287.13	1,368.74
6	Paid up Equity share capital (Face value of Re.1/- each)	47.51	47.51	47.51	47.51	47.51	47.51
7	Reserves (excluding Revaluation Reserve)			6,000.34		6 8	5,457.49
8	Security Premium Account	- NOT APPLICABLE -					
9	Networth	6,478.76	5,123.83	6,038.35	5,631.98	4,628.49	5,422.76
10	Outstanding Debt	2,275.32	1,547.00	2,010.23	21,086.89	15,663.55	19,775.04
11	Outstanding redeemable Preference Shares	- NOT APPLICABLE -					
12	Debt Equity Ratio (Times)	0.4	0.3	0.3	3.7	3.3	3.6
13	Earnings Per Share (Face value of Re. 1/- each) (not annualised) (i) Basic (in Rs.) (ii) Diluted (in Rs.)	9.84 9.84	6.75 6.75	31.38 31.38	9.14 9.14	6.43 6.43	27.97 27.97
14	Capital Redemption Reserve	- NOT APPLICABLE -					
15	Debenture Redemption Reserve			- NOT APP	LICABLE -		
16	Debt Service Coverage Ratio (Excluding NBFC Subsidiary) (Times)	1.1	4.3	5.0	0.9	2.4	2.9
17	Interest Service Coverage Ratio (Excluding NBFC Subsidiary) (Times)	13.9	12.5	15.2	8.1	7.2	8.2
18	Current Ratio (Times)	0.7	0.6	0.6	1.0	1.0	0.9
19	Long term debt to working capital (Times)				2.9	4.2	3.0
20	Bad debts to Accounts Receivable ratio (Times)	- 4					
21	Current liability ratio (Times)	0.7	0.8	0.8	0.6	0.6	0.7
22	Total debts to total assets ratio (Times)	0.2	0.1	0.2	0.6	0.6	0.6
23	Debtors Turnover ratio (Times)	28.1	22.3	27.4	26.3	22.2	26.5
24	Inventory Turnover ratio (Times)	15.5	16.7	17.0	10.7	11.9	11.7
25	Operating Margin (%)	10.6	10.0	10.1	9.3	9.1	9.1
26	Net Profit Margin (%)	6.5	5.3	5.7	4.9	4.1	4.1

The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchanges under Regulations 33 & 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements). Regulations, 2015. The full format of the financial results are available on the Stock exchange websites (www.bseindia.com) and www.nesiendia.com) and on Company's veebsite (www.tremotor.com).

2. Figures for the previous periods have been regrouped, wherever necessary, to conform to the current period's classific

For TVS Motor Company Limited Sd/-Prof. Sir Ralf Dieter Speth Chairman

Date: 24" July 2023

राज्याच्या पाच खेळाडू 🖫

20

9

थोडक्यात

कमलजीतला दोन सुवर्ण नवी दिल्ली : कमलजीतच्या अचुक =नेमवाजीमुळे भारताने जागतिक ज्युनियर नेमवाजी स्पर्धेच्या सांगता =दिनी दोन सुवर्णपदकांचा वेथ चेतला. है१९ वर्षीय कमलजीतने ५० मीटर हेपिस्तुलच्या वैयक्तिक स्पर्धेत वाजी चिरातुराज्य वैत्यविकार स्पर्धेत वाणी माराताण आराता स्थितिक उपाल माराताण आराताण आरालाण आराताण आरालाण आ

. प. विभागाचा विजय

प्प. विभागाचा विजय

पुरविकार प्रियम विभागो देवसर
वेदरेडक क्रिकेट प्रमेश डेमान्य

विभागाचा नक विकेटने प्रप्रेश डेमान्य
वेदरेडक क्रिकेट प्रपेश डेमान्य
वेदरेडक क्रिकेट प्रपेश डेमान्य
वेदरेडक क्रिकेट प्रपेश डेमान्य
वेदरेडक क्रिकेट वेदरेडक वे

करमनला जेतेपद

्नारी विल्ली : भारताच्या करमन ्नारी विल्ली : भारताच्या करमन ्नार बंडी हिने अमेरिकेतील इल्लान्सविले टेनिस स्पर्धा विंकल्ता ० डब्ल्यु-६० आयटीएफ टेनिस -स्पर्धाच्या मालिकेतील हे तिबे दुसरे चेन्नेपद टारले. नितं अतिम फेर्राते क्रिक्ति क्रुकेनचा मुह्ताल स्टरोड्ड्स्करेकाये कहार्य अकान ७५४, ४-६, ६-१ असे उपस्तवन लावले. सानित्व मिर्झानेद्र अधिक प्राप्त मानित्व मिर्झानेद्र अधिक प्राप्त मानित्व मिर्झानेद्र स्टर्भा क्रिक्ति व्यावसार्थिक स्टर्भा क्रिक्ति मानित्व मानित्व मिर्झानेद्र स्टर्भा क्रिक्ति करमन दूसरी आरतीय महिला टिक्सि स्टर्भा क्रिक्ति स्टर्भ

ద डिसूझा एफए जेते

इंड इंड पुड़ा एफए जा ने मुखं दिवाप प्रश्त अकारमीन मुखं दिवाप प्रश्त अकारमीन मुखं पुरवर्ता अकारमीन प्रश्त अकारमीन प्रश्त अकारमीन अविश्व प्रश्त कर्मा कर अविश्व अकारमीन अविश्व अकारमीन क्षेत्री उर्देश कर प्रश्तिक अकारमीन विकीत उर्देश कर प्रश्तिक अकारमीन प्रश्तिक अकारमीन प्रश्तिक अकारमीन अकारमीन प्रश्तिक अकारमीन प्रश्तिक अकारमीन अकारमीन प्रश्तिक अकारमीन अकारमी

പ്പ_अहिकाचा विजय

पुणे : अहिका मुखर्जीने अल्टीमेट टेवल टेनिस लीगमध्ये जागतिक विवास टेनिस लींगमध्ये जागतिक कमवारीत २६व्या असलस्या लीली कमवारीत २६व्या असलस्या लीली कमवारीत २६वेस ते स्टेस्ट अस्त्रान्त खेळणारी अहिका जागतिक कमवारीत २३६वी आहे. अहिकाने ही

3

83-

8

35

37

38

4 42

43

4

45 46 4

4 49

S.

52

एम्बापेला ३३.२ कोटी डॉलर?

फ्रान्सच्या फुटबॉलपटूसाठी सौदी अरेबियाच्या अल-हिलाल संघाची बोली

वृत्तसंस्था, सिडनी

प्रसारमध्या, सिडवी

प्रीदी अरिवायण अल-हिलाल
प्रीयाल हिओनेल मेरमीला संप्रत समाम्यून प्रेण्यात यम आले नही.
माम्यून प्रयास प्रयाम हिलाल प्राप्यात प्रयास अला आहे. सम्या प्रयाम प्रयास स्वाम हिलाल प्रयास प्रयाम हिलाल प्रयास है.
प्रयाम प्रयास प्रयास है.
माम्यून प्रित्म प्रयास है.
भाग प्रयास प्रयास है.
भाग प्रयास प्रयास है.
माम्यून प्रयास है.
माम्यून प्रयास है.
माम्यून प्रयास है.
माम्यून प्रयास नहीं है.
माम्यून प्रयास नहीं है.
माम्यून स्वास प्रयास नहीं है.
माम्यून से प्रयास माम्यून से प्रयास है.

होण्याची दार शत्मता आहे. रेपालकहून वीद्याणाची प्रामाची स्थान आहे. एमाची आणि अत-तिस्तात पांच्यत ३२, कोटी डीतरमा कर पांच्यत ३२, कोटी डीतरमा कर पांच्यत, व उत्सूक होता. मंत्रसील संपता केणावाची आले हालाव ३२, कोटी डीतरमा कर पांच्या, त उत्सूक होता. मंत्रसील संपता केणावाची आले हालाव ३०, क्षा कर पांच्याची पांच्याची १०, क्षाच्याची १०

एका सेकंदाला १९.१७ पाँड

राजकुमार सलमान यांचा आहे.
करार एका मोरमामुप्ताच ?
एवांचे फार तर एका मोरमामुप्ताच ?
एवांचे फार तर एका मोरमाम सीटी
अर्थिवातील प्रमेलकुट र डोळप्पणी
कार्कता और मा मोरमानंत एकांचे मोरमानंत होईल. आमामी मोरमानंत एकांचे ता होईल. आमामी मोरमानंत एकांचे ता मुक्त खेळाडू असेल. त्यामुळे त्याच्या क्रिडील पीएसबी चा मोरमानंत एकांचे ता प्रमेल. त्यामुळे एव्याचेवा करारबंध करणाच्या करारबंध करणाच्या करारबंध करणाच्या करारबंध कोणातीं एकांचे प्रमाव वा चारबंध 'पीएसजी'कडून मुक्त झाल्यानंतर एम्बापे युरोपातील आवाडीच्या क्लबसह नृज्याने करार करू शकेल, त्यामुळेच तो नव्यानं करार करू शकतः (वानुव्यच गा सौंदीतील करावचा करार मान्य करील अशी चर्चा आहे. लिक्ट्रगुल, मैंचेस्टर युनाबटेड हेही एम्बापेला करारवद्ध करण्यासाठी रियाल माद्रिदप्रमाणेच उत्सुक आहेत. टॉटनॉर्स्सरी या स्पर्धेत येण्याची शक्यता आहे.

युन्तर्मस्या, नवी हिल्ली
भारतीय सॉक्टवॉल संग्रटनेने
भारतीय सॉक्टवॉल संग्रटनेने
भारतीय सॉक्टवॉल संग्रटनेन
भारतीय सारिक्ष संग्रची योगाण केली.
सटेबा-आंक्टवेरासण्ये चीन येगोल सटेबा-आंक्टवेरासण्ये चीन येगोल सटेबा-आंक्टवेरासण्ये चीन येगोल स्थित सारतीय मंदिला सॉक्टवॉल संग्रचेर प्रतिक्ष मंदिला सॉक्टवॉल संग्रचेर प्रतिक्ष मंदिला सॉक्टवॉल संग्रचेर प्रतिक्ष मंदिला सॉक्टवॉल संग्रचेर प्रतिक्ष मंदिला सॉक्टवॉल संग्रचेर सुर्वे मात्रका आंक्री आं स्रोता सुर्वे मात्रका आंक्री आं या प्रसारी संग्रच केलाल आंक्री, प्रपत्नी सेजाइ स्ट्रां सोगा अज्ञानकल आंक्री, या प्रसारी सेजाइ महाराम्हाच्या सार्वाच्या सार्वाच्या सार्वाच्या मंदिला संग्रदाने संग्रच ग्रेकटला आंक्री, या प्रसारी सेजाइ सराराम्हाच्या सी संग्रदाने संग्रच ग्रीकटला आंक्रीत केला संग्रदाने संग्रच में साराम्हाच स्थाप्या पार संग्रदानी साराम्हाच स्थापनी पार साराम्हाच स्थापनी साराम्हाच मंदिला संग्राम्हाच साराम्हाच संग्रदानी मंदिला संग्राम्हाच साराम्हाच संग्रचन संग्रचन स्थापनी महिला संग्राम्हाच साराम्हाच संग्राम्हाच संग्रच संग्राम्हाच संग्रचन संग्रचन संग्राम्हाच संग्रचन संग्रचन संग्रचन संग्राम्हाच संग्रचन संग्रचन

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

आशियार्ड स्पर्धेसाठी 💂 संघाची घोषणा

संवात महाराष्ट्राच्या सर्वाधिक पाय प्रकार असून, त्या खालोग्राल केरळच्या तीन खेळाडू आहेत. प्रकार संवीधात अहिता स्वीधात प्रकार संवीधात ओडिसान प्रदेश, दिल्ती, तेनाण आणि मध्य प्रदेशमधील प्रत्येकी एक खेळाडू अहे. २०२८च्या लॉस एंग्लीस्समध्ये अस्ति सॉफ्टवॉलचा समावेश असेल. भारतीय महिला सॉफ्टबॉल संघः 🛶

व प्राथम विश्व केव्यन्य आर्थित. व स्वत्यं स्वायं स्वयं स्वत्यं स्वयं स्

रा.रा.आ. पोदार केंद्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान, मुंबई पोदार मेडिकल कॅम्पस, डॉ. ए.बी. रोड, वस्की, मुंबई – 40018. (केंद्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिचद, आयुष मंत्रात्य, भारत सरकार, नवी दिक्की)

वॉक-इन-इंटरव्ह्यू - 27/07/2023

संस्थेमध्ये वॉक-इन-इंटरव्सू माध्यमातून विविध प्रोजेक्टसाठी सीनियर रिसर्च फेलो (आयु.) यांची पूर्णतः तात्पुरते आणि कंत्राटी पद भरण्याचे प्रस्ताव आहे. बायोडाटा स्वरूप आणि इतर तपशीलासाठी www.ccras.nic.in या वेबसाइटवर पाहा.

प्रभारी सहायक संचालक (आयु)

32

8

-83

28

27

26

53

54

-83

55

21

20

19

8

17 16

15

4

3

2

0

0 cm



WITH A FEW CLICKS.

SHARDA CROPCHEM LIMITED

CIN: L51909MH2004PLC145007 Registered Office: 2nd Floor, Prime Business Park, Dashrathlal Joshi Road,

APPLY NOW

Vile Parle (West), Mumbai - 400 056.

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

	Three mont	Year ended	
Particulars	June 30, 2023 (Unaudited)	June 30, 2022 (Unaudited)	March 31, 2023 (Audited)
Total Income from Operations	63,775.14	82,453.05	4,04,515.66
Net Profit / (Loss) for the period before tax (before exceptional items)	(10,481.77)	1,763.60	43,074.48
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	(10,481.77)	1,763.60	43,074.48
Net Profit / (Loss) for the period after tax	(8,864.04)	2,264.21	34,198.27
Total Comprehensive Income for the period / year	(8,258.85)	2,966.57	37,500.58
Equity Share Capital	9,022.05	9,022.05	9,022.05
Other Equity	347	-	2,14,180.13
Earnings Per Share (before and after Extraordinary items)			
Basic / Diluted (INR per share) (not annualised) (Face value per Share of INR 10/- each)	(9.82)	2.51	37.90

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 202

	Three mont	Year ended	
Particulars	June 30, 2023 (Unaudited)	June 30, 2022 (Unaudited)	March 31, 2023 (Audited)
Total Income from Operations	48,674.97	58,012.60	3,31,273.30
Net Profit / (Loss) for the period before tax (before exceptional items)	(7,025.65)	(3,364.66)	41,130.18
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	(7,025.65)	(3,364.66)	41,130.18
Net Profit / (Loss) for the period after tax	(5,489.47)	(2,552.84)	32,474.25
Total Comprehensive Income for the period / year	(5,488.35)	(2,548.03)	32,478.31
Equity Share Capital	9,022.05	9,022.05	9,022.05
Other Equity		- 1	1,91,201.97
Earnings Per Share (before and after Extraordinary items)			7. 7.
Basic / Diluted (INR per share) (not annualised) (Face value per Share of INR 10/- each)	(6.08)	(2.83)	35.99

13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31

For Sharda Cropchem Limited R. V. Bubna R. V. Bubna Chairman & Managing Director (DIN: 00136568)

जर्मनीकडून मोरोक्कोचा धुळा पावसाने खेळ रोखला वृत्तसंस्था, मेलवर्न

शुध्ध केसर युक्त

पोर्ट ऑफ स्मेन: अस्त-नेस्ट डॉडड आसतिन थ्येष पृणं होणार नाही. मानिकतीन स्मना कसोटीणा पाचवा विद्याणी प्रथमाने येख रोग्रस्ता साम्याजी आप्तिन से करोटी एक डाव विद्याणी प्रथमाने विकृत नाशिकता अस्तिन प्रथम त्याचित्र मानिकता अस्ति प्रथम त्याचित्र मानिकता प्रथम त्याचित्र मानिकता आप्ति कराने प्रथम त्याचित्र मानिकता अस्ति आप्ति स्मानिकता अस्ति आप्ति साम्याजी अस्ति अस्ति मानिकता अस्ति आप्ति साम्याजी अस्ति अस्ति मानिकता साम्याजी अस्ति साम्याजी अस्ति प्रथमान प्रथम त्याचित्र साम्याजी अस्ति साम्याजी अस्ति आप्ति साम्याजी अस्ति अस्ति साम्याजी साम्याजी अस्ति साम्याजी सा

पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर इलाज

AYURVEDIC PROPRIETARY MEDICINE

गस

तिसऱ्या जगनेनोतथाचे लक्ष्य असलेल्या जर्मनीने वर्ल्ड कप महिला पुटर्जील स्पर्धेन भडाकेत्राम सलामी रहता मोराकेक्ष्म २० अस पूजा उडल्ला इटलीने अबैटिगाचे आकान एक्ष्म १५ असे पराकृत तर आझीलने पामास्ता ४०० असे पराकृत करीन जोरदार सुरुवान केली. जर्मनाम् पुरुवान संगी

🧶 १९२४ पासून

जुलाब

उलट्या

60ml ₹125 NN & 100ml ₹160 NO

RAJBINDU MPR 10ml, ₹40.00, 30ml, ₹80.00

अलत आहे, पण त्यांच्या महिता संघाने चाहत्यांना निराश केटी नाही. अनुभवी कर्णावर अदिकाड़ीय गिर्म हिता अनुभवी कर्णावर अदिकाड़ीय गिर्म हिता करीत मंत्रील कर्या नहर केटल. पुरमांच्या चरत करमान्य महिता कर्याच्या महिता क्रेस प्रथमक चर्चाट कर्णावर फेरी नायद्वा नाहित स्वातंत्रत त्यांचा महिता क्रेस प्रथमक चर्चाट करमान्यांची प्रथम करमान्यांची करमान्यांचा करमान्यांची करमान्यांची करमान्यांची क्रमान्यांचा निवासन नीटरालगा नाहित व्याची काळांची अदिकाड़ी ही त्यांची काळांची करमान्यांची करमा

सह गोलांच्या फरकाने हार अपेक्षित नकती, असे मोगेक्कोने मार्गहर्राक रेनाण्य ऐग्नेस पानी सांगितले. अर्थी नवींची हॅट्टिक अर्थी वॉर्चसच्या हॅट्टिकमूळे अर्थी वॉर्चसच्या हॅट्टिकमूळे आहोलने चल्ले कंपनी पाता प्रथम्य सांच्य केलच्या पनामाला चर्चालेल्या रुकतो सह इंट्रिक ते पाईच आहोले सहस्ता स्वाच्या स्पर्धेन सल्लामीची लहत विकाली. मंगळवाराचे सामने स्कोलीया ह्या हुवेंद्व स्कोलीया है दिक्कोणियन, मिरावालीड वि. नार्वे,

MAHARASHTRA STATE SKILLS UNIVERSITY

School of Humanities Skills (SHS) **INSPIRE CHANGE THROUGH HUMANITIES SKILLS**

Programs Offered BA Psychology **BA** Economics Kharghar

nts can opt for a B.Voc with an Exit in 3" year o B.A. (Hon.) with an exit in 4" year

Last Date of Application: 31" July 2023
Selection Process Commences: 1" August 2023

To Know More Call: +91 8655946654

@ admissions@mssu.ac.in

C

उत्पादक वलाभ विजय अँग्ड सन्स (Customer Care No. 9725608007 मुंबई-४०० ०६०

मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ पहाराष्ट्र गृहिनर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे घटक मंडळ

ई-निविदा सचना क्र. ५७ / २०२३-२४

कार्यकारों अभिर्थता (भीत्रमा) विष्णा, मुंबई झोजरहाँ मुख्य मं इंग्लंड (महाग्रह महिर्माणां व वेशविकास प्राधिकरणाच घटक) खे क्र. ५३७, जीवा मजला, गृहनिर्माण थवन, वांद्रे (पूर्व), मुंबई-४००४१ (दुरच्यनी क्र. ०२२६४०५५३२) हे महाग्रह गृहनिप व केशविकास प्राधिकरणाकडें ? सार्वार्विणक योधकार विष्णा, महायद्ध शासन / क्रिग्रेडक्ट्राई। एमर्ट्स्सपूर्व स्वात्मराविध (सहक) रेटले । वर्षेचेटी / प्रधान्वस्थिति (प्रप्त शे.स. चोकंच्ये नौर्याणकृत ठेक्टाव्यक्त स्वृत्त एक काल्यास्था (Percentage Rate) नमुन्मतील ई-निविदा प्रणातीहर्स (आनलाईन) निविदा माणवित आहेत. निविदा कालदपत्र शासना

अ.क्र.	टप्पा	कालावधी	अ.क्र.	टप्पा	कालावधी
ং	निविदा विक्री सुरू	२५/०७/२०२३ सकाळी १०:३० वाजता	2	निविदा विक्री बंद	०८/०८/२०२३ दुपारी ६:१५ याजता
ì	तांत्रिक बोली उघडण्याचा दिनांक	११/०८/२०२३ सकाळी १०:३० नंतर	¥	आधिक बोली उघडण्याचा दिनांक	१७/०८/२०२३ सकाळी १०:३० नंत

सक्षम प्राधिकारी यांनी एक किंवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार राखुन ठेवला आहे. अट असलेली निविदा स्विकारली जाणार नाही.

दिय: १. विस्तृत ई-निवेदा सुचना उपरोक्त संकेतान्यळावर उपराज्य असेल. दिय: २. निवेदा सुपनेकावत शुंधिरकक / बदल असत्यार फक्त संकेतान्यळावर प्रकाशित केले जातील. सकार - मृहिनर्माण क्षेत्रासील देशातील अप्रपण्य संख्या CPRO/A/485

🕮 ठाणे महानगरपालिका, ठाणे वृक्षप्राधिकरण, जाहिर आवाहन

महाराष्ट्र (नगरों क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनयम, १९७५ आणि मा. मूंबई उच्च न्यासालय, कनीहत व्याचिका क्रमांक १८/१ २०२३ मणील पारित आदेमानुसार बृद्धांचे संकर्षण कार्यालये सर्च खानमी मानालमा. कार्यालये, गुर्हिमच्चां संक्ष्मा यासक हारतानित सार्वजनिक स्टले, परागत, हासकरेष कार्यालये हत्यादी ठिकाणांवरील असितालयों कृत्रांच्या खोडासमांवनालये सूचार ३ कुट ४ ३ कुट आकारपायानों कीकोटीकरण कारत्याचे (De-concretization) आरोहा प्राप्त झालो आहेत. सदर अनुष्पानी जाणे मानालपार्यालिका कीकातील सर्व मार्गिकाले आदिताला आहेत सरायात की वर्ष के खे. सस्य खालांगों मानामा, खालांगोंन्य, गृहिनीमाण संस्य हपाराची ठिकाणांशांना असितालांतांत क्षांच्या खोडासमांवनाली सर्व बानुने कोकोटीकरण / इंबयोकरण / लादपा बारीको / पंतरलांक लाकणे / क्षांच्या करोता खाडातमाथातात सव बावृत्त काकाटकराण, डाबराकराण, तांदाय बसावण। एयस्ट्याक तांवण। काव करा क्यां का सांक्ष्मा तसमा कृतान्ये कृषाय्या बोडाया वा मुळा हा वा पत्रों वा त्या पत्रों का ता पत्रों का ता पत्रों का ता पत्रों ग्रीमनेताना इना होण्याची शावता वाहते व त्यामुळे वृत्त कमकुवत होकन त्याची याढ खुंदत असत्याने यूक्त संगोवताती सुमारे ३ पूट ४ ३ कृट आकारमानाचे कोकिटीकरण काटण्याचे (De-concretization) काम मान्याच करून बुद्ध संबंधनाताठी सांकाचे कराते. तसेस सार्वनीत्रक िक्वणांवरील अस्तित्यातील कृताच्या खोडासभोवताती कोकिटीकरण निरात्रेगास आस्यास मनाचा दृष्याची क्रमांक ०२२ २५३०१०१० किया gs@thanecity.gov.in

कांक्राटाकरण । १७५५. . . . या ई-मेल पन्यावर कळविण्यात यावे. टामपा/पिआरओ/उ.चि.च.वृ.पा./४४२/२०२३-२४ 50

न्यापिआराजी दाव वर्ष ... २४.७.३२२३ ease visit our official website ww.thanecity.gov.in महापालिकेचा मालमत्ता कर Google pay, PhonePe, Paytm, Bhim App हारे जमा करण्याची सूचिया उपलब्ध

(अभिजीत बांगर शावक)

9 10

11 12

Place: Mumbai Date: July 24, 2023